

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

सोमवार, दिनांक २५ जुलै, २०१६ / श्रावण ३, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) वैद्यकीय शिक्षण मंत्री | | |
| (४) पर्यावरण मंत्री | | |
| (५) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ४९

सुगाव भोसे (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर
रसायनांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत

(१) * ५८२२९ श्री.भारत भालके (पंढरपूर), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सुगाव भोसे (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथील श्रीराम दूध संकलन केंद्रावर अन्नभेसळ प्रतिबंधक व पोलिसांच्या पथकाने अचानक छापा घालून बनावट दूध

तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा मोठा साठा जप्त केला असून केंद्र चालकांस अटक केली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील दूध भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन आखण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने उक्त केंद्रचालकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच, प्रश्न भाग (२) बाबत निर्णय घेण्यात आला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहे व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, याबाबत केव्हापर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय हे खरे आहे.

दि. १७/०४/२०१६ रोजी मे. श्रीराम दूध संकलन केंद्र, सोलापूर या पेढीमध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे १) लॅक्टोज पावडर २) ड्राईड ग्लुकोज सिरप, ३) रिफाईंड कॉटनसाड ऑईल हे पदार्थ आढळले. त्यावेळी दुधाचा साठा उपलब्ध नसल्याने वरील अन्नपदार्थांचे नमुने घेऊन उर्वरीत रू.१,६५,८८२/- चा साठा जप्त करण्यात आला. सदर पेढीचे मालकांविरुद्ध करंकब पोलिस स्टेशन, पंढरपूर येथे गुन्हा क्र. ६५/२०१६, दि. १८/०४/२०१६ रोजी नोंदविण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न भाग (१) बाबत होय हे खरे आहे.

सदर केंद्र चालकांविरुद्ध मा. न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग), पंढरपूर यांचे न्यायालयात विनापरवाना व्यवसाय केल्याबद्दल खटला क्र. २०८/२०१६ दाखल करण्यात आला आहे.

प्रश्न भाग (२) बाबत प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कन्नड (जि.औरंगाबाद) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील
तांदूळ परराज्यात नेणारे दोन ट्रक पकडल्याबाबत**

- (२) * ५४७४८ श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.किशोर पाटील (पाचोरा) :
सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-
- (१) कन्नड (जि.औरंगाबाद) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील ६४० पोती
तांदूळ परराज्यात नेणारे दोन ट्रक चाळीसगांव (जि.जळगांव) येथील पोलिसांनी
दिनांक २३ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ वरील टोल
नाक्यावर संशयास्पद म्हणून ताब्यात घेतले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू तांदळाचा साठा एफसीआय कंपनीचा असून तो गोंदिया
येथून कन्नड येथे साठवणुकीसाठी पाठविण्यात आला होता तथापि सदर साठा
कोणत्या ठिकाणी जात होता याचा तपास लागलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय
आढळून आले, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत
आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. गिरीश बापट :** (१) चाळीसगांव (जि. जळगांव) येथील पोलिसांनी
दि. २४ मे, २०१६ रोजी ६४९ पोती तान्दूळ घेऊन जाणारे दोन ट्रक संशयास्पद
म्हणून ताब्यात घेतले आहेत, हे खरे आहे.
- (२) सदरचा तान्दूळ हा श्री. शेख इफतेखार अब्दुल रऊफ यांच्या मालकीचा असून
त्यांच्या गोडावून मधून मौजे किम व मौजे साणंद (गुजरात) येथे विक्रीसाठी
घेऊन जात असल्याबाबत दोन्ही ट्रक चालकांनी पोलिसांना जबाब दिला आहे.
- (३) प्रस्तुत प्रकरणी जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३(७) अन्वये
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५४/२०१६, दि. २४/०५/२०१६ अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्री. शेख यांनी मा. उच्च न्यायालय,
खंडपीठ औरंगाबाद येथे क्रिमिनल रिट पिटिशन ७६७/२०१६ दाखल केले असून
प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदरचा तान्दूळ हा सार्वजनिक वितरण व्यवस्थे
अंतर्गतचा आहे किंवा कसे, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू नगरपरिषदेत पाणी पुरवठा योजनेत झालेला गैरव्यवहार

(३) * ५९५२२ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू नगरपरिषदेने (जि.पालघर) पाणी पुरवठा योजना राबविताना रुपये ४० कोटीची मागणी करून निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर करून, पाईप टाकताना रोड मार्जिन, सोलिंग व पीपीसी तसेच पाईपवर कॉन्क्रीटचे बीडिंग केले नसल्याने सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती चौकशी केली आहे,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने नगरपरिषदेच्या कारभाराची चौकशी करून भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासन निर्णय दि.१०/२/२०१४ अन्वये डहाणू पाणी पुरवठा योजनेच्या एकूण रुपये ३०,०६,१०,०००/- किंमतीच्या भांडवली कामास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.

डहाणू नगर परिषदेमार्फत सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी, पालघर यांच्याकडे तक्रारी केल्या असून त्यामध्ये डहाणू शहर पाणी पुरवठा योजनेबाबत तक्रारीचाही समावेश आहे.

(२) सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, डहाणू विभाग यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

(३) व (४) सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे चौकशीत आढळून आल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकामार्फत तांत्रिक तपासणी करून संबंधितांविरुद्ध उचित कार्यवाही करण्यात येईल.

**बाभुळगांव (जि. यवतमाळ) येथील पाणी पुरवठा
योजनेची कामे अपूर्ण असल्याबाबत**

(४) * ५९४१२ डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बाभुळगांव (जि. यवतमाळ) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेमधून सन २०१२ मध्ये रुपये १ कोटी १६ लाख १ हजार किंमतीच्या मंजूर करण्यात आलेल्या योजनेवर रुपये ६७ लाख ५२ हजार खर्च झाला असून पाणी पुरवठा योजनेचे उर्वरित काम अद्याप अपूर्ण असल्याचे दिनांक १९ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निर्दर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेच्या करारनाम्यामध्ये किती वर्षात काम पूर्ण करावयाचे आहे हे नमूद असतानासुद्धा कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर योजना अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

सदर योजनेची किरकोळ कामे वगळता कामे पूर्ण झालेली असून, योजनेतून दिनांक १/११/२०१५ पासून गावास नियमित पाणी पुरवठा सुरु आहे.

(२) अंशतः खरे आहे.

सदर योजनेची कामे पूर्ण करण्याचा कालावधी दि. २०/३/२०१३ ते १९/३/२०१४ होता. तथापि, जलशुद्धिकरण केंद्रासाठी ग्रामपंचायत बाभुळगांव यांचेकडून जागा उशीरा उपलब्ध झाल्यामुळे योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी दि. ३१/३/२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तत्पूर्वी, दि. १/१/२०१५ पासून तात्पुरता पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तसेच जलशुद्धीकरणकेंद्रातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर दि. १/८/२०१५ पासून जलशुद्धिकरणकेंद्रामार्फत चाचणी स्वरूपात पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात विक्री होत असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या
बेबी पावडर प्रॉडक्टची चाचणी करण्याबाबत**

(५) * ५५९१३ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, ठाणे परिसरातून नामांकित देशी व परदेशी कंपन्यांचे टास्कम पावडर, बेबी पावडरचे नमूने घेऊन एफडीए आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी प्राथमिक तपासणीकरीता माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान पाठविले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर नमूने घेतलेल्या विविध कंपन्यांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, नायसील, टू शॉवर, डर्मी कुल इ. नमूने तपासणीकरीता कोणत्या लॅबकडे पाठविण्यात आले आहेत व त्याचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(३) तसेच राज्यातील एफडीएने एथेलीन ऑक्साईडची अधिकची मात्रा असल्याप्रकरणी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा मुलुंड येथील प्लँट बंद केला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरमुळे लहान मुलांना कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याप्रकरणी अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील न्यायालयाने साडेपाच कोटी डॉलर भरपाई देण्याचे आदेश दिले याबाबतची माहिती परराष्ट्र खात्यामार्फत मागविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधीत दोषी आढळलेल्या कंपनीच्या बेबी पावडर व इतर प्रोडक्ट विक्री व साठ्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. गिरीश बापट :** (१) मार्च, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या टाळकम पावडरचे १४ नमुने मुंबई व ठाणे परिसरातून चाचणी व विश्लेषणार्थ अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आले होते हे खरे आहे.
- (२) घेतलेले सर्व नमुने चाचणी व विश्लेषणार्थ औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई येथे पाठविण्यात आले. सदर १४ नमुन्यांपैकी ११ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत
- (३) जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा मुलुंड येथील प्लँट बंद करण्यात आला नसून, नियमानुसार आवश्यक परवानग्या न घेता विक्री/ वितरण केला असल्याने सदर कंपनीचा उत्पादन परवाना नमुना ३२ दि. २४/०६/२०१३ पासून प्रशासनाने रद्द केला होता. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्थगिती दिली आहे.
- (४) जॉन्सन अँड जॉन्सन या उत्पादन कंपनीच्या अमेरिका येथील बेबी पावडरच्या वापराने महिलेला कर्करोग होऊन मृत्यु झाल्याने तेथील ज्युरीने सदर उत्पादकाला दंड व नुकसान भरपाई देण्याची बातमी प्रसिध्द झाली होती. सदर बातमी आंतरराष्ट्रीय बाब असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील औषधे व सौंदर्य प्रसाधनांची बाब केंद्र शासनाच्या सेंट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अखत्यारित येत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून दि.२६/०२/२०१६ च्या पत्रान्वये औषध नियंत्रक, भारत, नवी दिल्ली यांच्याकडे सदर प्रकरणात पुढील कारवाई करिता कळविले आहे.
- (५) सदर कंपनीने उत्पादित केलेल्या बेबी पावडरचा नमुना चाचणीअंती प्रमाणित असल्याने पुढील कारवाई करण्यात आली नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

मोखाडा (जि.ठाणे) या तालुक्यातील शाळांवर छप्पर टाकण्याबाबत

- (६) * ५५३१९ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मोखाडा (जि.ठाणे) या तालुक्यात माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान झालेल्या वादळांत सुमारे ३२ शाळांचे पत्रे व कौले उडाली असून अद्याप सदर

शाळांवर छप्पर टाकण्यात आले नसल्याचे माहे मे-जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शाळांवर त्वरीत छप्पर टाकण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) याकरिता आवश्यक खर्चासाठीचे अंदाजपत्रक तयार केले असून जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१६-१७ च्या तरतूदीमधून प्रशासकीय मान्यता देण्याची व निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सीपीएस संस्थेत सुरु असलेल्या गैरव्यवहाराबाबत

(७) * ५३६९३ श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड), श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.संजय सावकारे (भुसावळ), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाची मान्यता असलेल्या सीपीएस या संस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणे, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार न करता प्रवेश देणे, पैशाची मागणी करून गुणामध्ये फेरफार करणे इ.प्रकार वैद्यकीय पदव्या देण्याच्या नावाखाली सुरु असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल परिषद (एमएमसी) ने इतर वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे नियम लागू करण्याची मागणीही पत्राद्वारे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थी पदवी पासून वंचित राहिले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार उक्त संस्थेतील या मनमानी कारभारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) सीपीएस संस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येत असल्याची बाब खरी आहे. तसेच, सदर संस्थेविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रम पूर्ण करणारे कोणतेही विद्यार्थी पदवीपासून वंचित राहिलेले नाहीत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड (जि.पुणे) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या
शाळेच्या इमारती मोडकळीस आल्याबाबत**

(८) * ६२४०९ श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (जि. पुणे) येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीत जिल्हा परिषदेच्या वतीने मुलांना शिक्षण दिले जात असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मौजे निर्मळवाडी (ता.खेड, जि.पुणे) येथील शाळा कोसळून २ विद्यार्थी जखमी झाले असून खेड तालुक्यातील उर्वरित १९ गावांच्या शाळा धोकादायक इमारतीत भरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती दुरुस्ती करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांस माहे मे, २०१६ मध्ये वा दरम्यान निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शालेय इमारती दुरुस्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) ता. खेड, जि. पुणे येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीत जिल्हा परिषदेच्या वतीने मुलांना शिक्षण दिले जाते हे खरे नाही.

(२) मौजे निर्मळवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या ३ वर्गखोल्यांचे व मुख्याध्यापकांच्या खोलीच्या छताचे पत्रे उडून गेले आहेत, विद्यार्थी जखमी झालेले नाहीत.

१९ गावांच्या शाळा धोकादायक इमारतीत भरत आहेत हे खरे नाही.

युडायस २०१५-१६ नुसार खेड तालुक्यातील येणवे बु. येथील १ शाळेची जूनी इमारत मोडकळीस आली आहे, मात्र त्याठिकाणी विद्यार्थी अध्ययन करीत नाहीत.

(३) याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास निवेदन प्राप्त झालेले नाही.

(४) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१६-१७ मध्ये खेड तालुक्यातील २६ वर्गखोल्या बांधकामे मंजूर झाली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सालेकसा (जि. गोंदिया) तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत

(९) * ६२५६४ श्री. संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सालेकसा (जि. गोंदिया) तालुक्यातील ग्रामीण भागातील विहिरी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच लटोरी (ता. सालेकसा, जि. गोंदिया) येथे ३९ कोटी रुपयांच्या खर्चातून पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून गावागावात नळ जोडणी करण्यात येऊन सन १९९७ ते २००७ पर्यंत ही योजना राबवली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रादेशिक नळ पाणी योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केली असून जिल्हा परिषदेकडे पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदर योजना सुरु करण्यास दुर्लक्ष करीत आहेत, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, सालेकसा डोंगराळ व जंगलाचा भाग असल्यामुळे अनुक्रमे कोटरा, हलईटोला, लोहरा, शेरपार, तिरखेडी, सोनारटोला, धानोली, दरवडा, गोन्सी, नानवहा, गोरे, झालिया, आसाईटोला, नवेगाव, पठाणटोला, बाम्हणी, मुंडीयार, कोटवाभोरा, विझली, इसनटोला, रोडा, खोलगड व आमगड खुर्द या ग्रामीण भागात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

(२) व (३) अंशतः खरे आहे.

लटोरी, ता.सालेकसा, जि.गोंदिया करीता एकूण ३० गांवे ३५ वाड्यांचा समावेश असलेली मूळ रु. १२९६.९४ लक्ष (ढोबळ) व रु.१९८६ लक्ष (ढोबळ) किंमतीची पुर्नःसुधारीत योजना म.जी.प्रा.तर्फे दि.१०.०४.२००८ रोजी पुर्ण करण्यात आली. योजनेद्वारे दि.१०.०४.२००८ ते १५.०७.२००८ पर्यंत चाचणी अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु जिल्हा परिषद गोंदियाने योजना हस्तांतरित करून न घेतल्याने दि. १५.०७.२००८ पासून योजनेमधून पाणी पुरवठा बंद करण्यात आला.

(४) लटोरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट गावांपैकी लटोरी, मुंडीपार, कोटरा, बिझली, पानगांव, कोटजांभोरा, इसनाटोला, तिरखेडी, लोहारा, हलबीटोला, धानोली, दरबडा, सोनारटोला व गिरोला या गावांकरिता स्वतंत्र स्त्रोत घेऊन योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.

तसेच आमगांव (खुर्द), साखरीटोला, नवेगांव, आसाईटोला, रोंडा, पोवारीटोला, झांजीया, नानवहा गावांकरिता स्वतंत्र स्त्रोत घेऊन योजनांची कामे जिल्हा परिषदेकडून प्रगतीपथावर आहेत.

उर्वरीत शेरपार, घोंशी, गोरे, ब्राम्हणी, खोलगड या गावांचा समावेश मजीप्रातर्फे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सादर करण्यात आलेल्या १० गांवे ८ वाड्यांच्या व्यवहार्यता प्रस्तावात अंतर्भूत असून त्यास अद्याप मंजूरी अप्राप्त आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसीतील प्रदूषण करणा-या
कारखान्यांना युनिट बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याबाबत**

(१०) * ६२९९४ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय पर्यावरण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसीतील घातक प्रदूषण करणाऱ्या पूलाला इंजिनिअरिंग, धनलक्ष्मी इंटर प्रायजेस व सार इंडस्ट्रिजच्या कारखान्यांना आपले युनिट बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसद्वारे दिले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी मंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे आहे.

(२) सद्यःस्थितीत उद्योग बंद आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राघूचा धनगरवाडा (ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर) येथील राष्ट्रीय
पेयजल योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(११) * ५८५४५ श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) : सन्माननीय

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राघूचा धनगरवाडा (ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर) येथील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ३५ लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना सन २००८ मध्ये वा त्यादरम्यान मंजूर करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे उक्त गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, सदर गावातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

सदरहू योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०११-१२ मध्ये रु. २५.८३ लक्ष इतक्या किमतीची मंजूर करण्यात आली आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे विधी महाविद्यालय सुरु करण्याबाबत

(१२) * ५९४०१ श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी जिल्हा ठाणे येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गतच्या अधिनस्त विधी महाविद्यालय सुरु करण्याबाबत स्थानीय विधी विद्या शाखेच्या स्नातकांनी, शिक्षक व स्थानिक पालकांनी तसेच लोकप्रतिनिधींसह स्थानिक जनतेने/नागरिकांनी मा. मुख्यमंत्री, मंत्री (उच्च शिक्षण), राज्यमंत्री (उच्च शिक्षण), प्रधान सचिव (उच्च शिक्षण), संबंधित जिल्ह्यांचे पालक तथा संपर्कमंत्री, विभागाचे संबंधित अधिकारी तसेच मुंबई विद्यापीठाचे प्रशासनाधिकारी यांच्याकडे दिनांक २४ मे, २०१६ वा त्या सुमारास सविस्तर निवेदनाद्वारे मागणी केल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ८२ अन्वये नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याची कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. सदर कार्यपध्दतीनुसार मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी नवीन विधी महाविद्यालयाचे प्रस्ताव शासनास सादर केले असून त्यामध्ये भिवंडी येथील प्रस्तावाचाही समावेश आहे. मुंबई विद्यापीठ व इतर अकृषी विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरु आहे.

तामसवाडी (ता.पारोळा, जि.जळगांव) सह ११ गावांच्या पाणी पुरवठा योजनेत झालेला गैरव्यवहार

(१३) * ६०८८६ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तामसवाडी (ता.पारोळा, जि. जळगांव) सह ११ गावांच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी १६ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधीत शाखा अभियंता, उप अभियंता, श्री.बि.जे.पाटील यांनी निविदेप्रमाणे काम न करता लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत त्यांची तात्काळ बदली करून चौकशी व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही शासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे कुकाणा (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील सार्वजनिक
वितरण व्यवस्थेतील तांदूळाचा झालेला अपहार**

- (१४) * ५५६४५ श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा), श्री.विजय औटी (पारनेर) :
सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-
- (१) मौजे कुकाणा (ता. नेवासा, जि.अहमदनगर) येथे काळ्या बाजारात
विकण्यासाठी शाळेच्या खोलीत ठेवलेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ५३
क्विंटल तांदूळ तहसिलदारांनी पकडल्याचे दिनांक ३० एप्रिल, २०१६ रोजी वा त्या
सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणाबाबतच्या निवेदनावर जिल्हा पुरवठा अधिकारी व
तहसिलदार, नेवासा यांनी एकमेकांशी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही
कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधित प्रकरणी पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे व
त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे काय,
- (४) तसेच, जिल्हा पुरवठा अधिकारी चार महिन्यांपासून दीर्घ रजेवर असून
याबाबत संबंधित प्रशासनाकडे कुकाणा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी
करूनही या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय
आढळून आले व त्यानुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात
येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) मौ.कुकाणा (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ५३ क्विंटल तांदूळाचा साठा काळ्या बाजारात
विकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या खोलीत ठेवल्याचे दिसून आल्याने, संबंधित
समृद्धी महिला बचत गट व वैष्णवी महिला बचत गट, कुकाणा या दोन्ही
दुकानाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये
पोलीस स्टेशन नेवासा येथे गु.र.नं.३५/२०१६ दिनांक ३०/४/२०१६ रोजी गुन्हा
दाखल केला आहे. तसेच संबंधित दोनही स्वस्त धान्य दुकान दिनांक ८/६/२०१६
च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहेत.

(३) या बाबत जिल्हा सत्र न्यायालय (नेवासा) यांचेकडील ओ.नं. ३७०/१६ दिनांक ९/५/२०१६ अन्वये श्री. अमोल नवनाथ पंडीत, श्रीमती शशीकला नवनाथ पंडीत, श्रीमती शितल अमोल पंडीत, श्रीमती शोभा नवनाथ पंडीत व श्रीमती ललिता दिपक पंडीत यांना अटकपूर्व जामिन मंजूर केलेला आहे.

(४) जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर, हे दिनांक ४/१२/२०१५ पासून रजेवर आहेत. तथापि, त्यांच्या रजेच्या कालावधीत जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यापदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेतली जाते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्ह्यातील बोअरवेलची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत

(१५) * ५४०४२ डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी सन २०१५-१६ मध्ये ६०० बोअरवेलची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी ३०० बोअरवेलची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली असून पाणी पुरवठा अधिकारी व कंत्राटदारांनी निधीचा अपहार केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामासाठी जिल्हा परिषद स्तरावर निविदा काढण्यात आल्या असून १० कंत्राटदारांनी नरखेड व काटोल तालुक्यात केवळ १५० मीटरपर्यन्त कुपनलिकांचे खोदकाम करून सदर काम अपूर्ण ठेवले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई दर्शवून जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून सदर निधी मंजूर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) नागपूर जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी सन २०१५-१६ मध्ये ६३१ बोअरवेलच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी २८५ बोअरवेलची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. अद्याप कोणत्याही कंत्राटदाराला निधी वाटप केला नसल्याने निधीचा अपहार झालेला नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त
झालेला निधी अखर्चित राहिल्याबाबत**

(१६) * ५५८६९ श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सर्व शिक्षा अभियानांसाठी सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीपैकी ७११ कोटी ११ लाख रुपये म्हणजेच ७५.५४ टक्के इतकाच निधी माहे जानेवारी, २०१६ पर्यंत खर्च झाला असून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार किमान २३० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अखर्चित निधीमुळे यावर्षी केंद्र शासन राज्याला देण्यात येणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करणार असल्याने शाळांच्या विकासावर परिणाम होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौ.बळेगाव (ता.उमरी, जि.नांदेड) येथील पाणी पुरवठा
योजनेच्या कामामध्ये झालेली अनियमितता**

(१७) * ५५२२२ श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ.बळेगाव (ता.उमरी, जि.नांदेड) येथील पाणी पुरवठा योजनेची कामे बोगस आणि नियमबाह्य झाल्याचे व कामात अनियमितता होऊनही सदर कामाची देयके अदा केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी ग्रामस्थांनी तालुका व जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी न करताच घरी बसून पाहणी अहवाल तयार केल्याचे दिनांक २८ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली सद्यःस्थितीत उपरोक्त योजनेची उद्भव विहीर, पंपींग मशिनरी, उध्दरण नलिका, स्लॉटेड पाईप गॅलरी इत्यादी कामे पुर्ण झाली आहेत. तसेच, गावात अस्तित्वात असलेल्या जुन्या टाकीची दुरुस्ती करून त्यास उध्दरण नलिका जोडून अस्तित्वातील वितरण व्यवस्थेद्वारे ऑक्टोबर, २०१५ पासून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

या योजनेचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य असून सदर कामात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे आढळून आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला येथील एमआयडीसी मधील गोदामातील
अवैध गुटखा जप्त केल्याबाबत**

(१८) * ६१६८० श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात गुटखा प्रतिबंधित असतांना अकोला शहर व जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व साठवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अकोला येथील एमआयडीसी फेज ४ मधील गोदामावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दिनांक १६ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास छापा टाकून ४० लक्ष रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अवैध गुटखा प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच अवैधरित्या होत असलेल्या गुटखा विक्रीला प्रतिबंध करण्याकरिता कायमस्वरूपी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलांबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) अकोला येथील एमआयडीसी फेज ४ मधील गोदामावर दि. ३१ मे, २०१६ रोजी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासोबत कारवाई केली.

सदर कारवाईत प्रतिबंधित पदार्थांचा रूपये ३९,००,०००/- किंमतीचा साठा ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन, अकोला येथे गोडाऊनचे मालक, पुरवठादार, व उत्पादक यांचेविषयी तपास करण्यासाठी लेखी रिपोर्ट दिला. सदर प्रकरणी पोलीसांनी एफ. आय. आर. नं. ३०१२/२०१६ कलम १८८,२७३ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा जामीन झाला असून सदर प्रकरणी पोलीसाकडून पुढील तपास सुरू आहे.

(३) होय, सदर प्रकरणी तपास सुरु असुन संबंधितावर फौजदारी खटला दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

अवैधरीत्या होणा-या गुटखा विक्रीला प्रतिबंध करण्याकरिता अन्न व औषध प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते. अकोला शहर व जिल्ह्यात २०१५-१६ या कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासनातर्फे ७९ प्रकरणी कारवाई करून रु. ७९,१७,७३९/- एवढा माल जप्त करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील वांद्रे व हाजीअली येथील महाविद्यालयात
 विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थातून झालेली विषबाधा**

(१९) * ५४१५५ श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांद्रे येथील थडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच हाजीअली येथील लाला लजपतराय महाविद्यालयात राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळावे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत खाद्यपदार्थातून सुमारे ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना दिनांक १४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना भाटिया, ब्रीच कॅडी, आणि जसलोक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बॉक्समधून दुपारचे जेवण भात आणि दाल मखनी हे पदार्थ पुरविण्याचे कंत्राट “बॉक्स ८” या कंपनीस देण्यात आले होते, परंतु बॉक्समध्ये शिळा भात आणि आंबट डाळ असल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले त्यानुषंगाने दोषी कंपनीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) सदर प्रकरणी उपचार करणा-या डॉक्टरांनी सकृतदर्शनी अन्न विषबाधा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) भात आणि दाल मखनी हे पदार्थ पुरविण्यात आले होते.

(४) सदर प्रकरणातील दाल मखनी व भात चा पुरवठादार तथा उत्पादक मे. बॉक्स ८ या उत्पादक पेढीचा परवाना ३ दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत उत्पादक पेढीने सदर निलंबन आदेशाविरुद्ध अन्न सुरक्षा आयुक्तांकडे अपील दाखल केले असता त्यांनी पेढीचा व्यवसाय एक दिवसांकरिता बंद ठेवण्याचे निर्देश दिले. विश्लेषणासाठी घेण्यात आलेले नमुने प्रमाणित घोषित झाल्याने व त्रुटीची पुर्तता केल्यामुळे अन्न सुरक्षा आयुक्तांनी अपील अंशतः मान्य करून सदर पेढीविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी न्यायनिर्णय अर्ज दाखल करण्याचे आदेश दि. १३/०७/२०१६ रोजी दिले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मोताळा शहरात व मौजे देऊळघाट (जि.बुलडाणा) जिल्हा परिषद
अंतर्गत पाणी पुरवठा योजना अपूर्ण असल्याबाबत**

(२०) * ५९३६२ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्हा परिषदे अंतर्गत भारत निर्माण, जलस्वराज व इतर अन्य योजनेद्वारे मोताळा शहरातील सुरु असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजना निधी अभावी अद्यापही अपूर्ण असल्याची बाब माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त शहरामध्ये अनेक वर्षांपासून विशेषतः माहे फेब्रुवारी ते जून, २०१६ या कालावधीमध्ये नागरीकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागले तसेच मौजे देऊळघाट (ता.जि.बुलडाणा) येथील नागरीकांनी दिनांक ३० मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास पाणी टंचाई दूर करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाकडे मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रलंबित पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) देऊळघाट धाड ६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रगतीपथावर असून, सदर योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अडपल्ली (गोगांव) येथील नगराळे कन्स्ट्रक्शन कंपनीचे हॉटमिक्स डांबर प्लांट मुळे होणारे प्रदूषण

(२१) * ६२७१९ श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अडपल्ली (गोगांव) (गडचिरोली) येथे सुरु असलेल्या नगराळे कन्स्ट्रक्शन कंपनीचे हॉटमिक्स डांबर प्लांटमुळे परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर तक्रारीनुसार शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) होय,

सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत दिनांक १२.५.२०१६ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. सदर पाहणीदरम्यान हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारली नसल्यामुळे, उदयोगास कारणे दाखवा नोटीस दिनांक ६/६/२०१६ रोजी बजावण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांनी क्रीडा अनुदान
बोगस संस्थांना वाटप केल्याबाबत**

(२२) * ६२९१९ श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांनी सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या कालावधीत शासनाकडून प्राप्त झालेले क्रीडा अनुदान बोगस संस्थांना वाटप केल्याबाबत दिनांक १२ मे, २०१६ रोजी शासनाकडे तक्रार करण्यात आल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तक्रारीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय, हे खरे आहे. सदर प्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना दिनांक २३ मे, २०१६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे कौंडमळा (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील
पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत**

- (२३) * ५९२४८ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मौजे कौंडमळा (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पाणीयोजनेचे काम आराखडयानुसार झालेले नसून जूनी पाईपलाईन बदलेली नाही, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर आणि झालेल्या कामापेक्षा जास्त रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याबाबतची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर योजनेकरिता किती निधी मंजूर झाला आहे, त्यातून कोणकोणती कामे करावयाची आहेत आणि कामाची सदयस्थिती काय आहे,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

सदर पाणीयोजनेचे काम आराखडयानुसार झालेले आहे. सदर योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरलेले नाही. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी कौंडमळा नारळीचीवाडी येथे कनेक्शन देणे संदर्भात मे, २०१६ मध्ये तक्रार केलेली आहे.

(३) अंदाजपत्रकामध्ये मंजूर निधीमधून उद्भव विहिर ट्रेंच गॅलरी, पंपघर, पंपीग मशिनरी, रायझिंगमेन साठवण टाकी, वितरण व्यवस्था, पाणी शुध्दीकरण व्यवस्था निर्जंतुकीकरण चाचणी इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी आज अखेर ट्रेंच गॅलरी, उद्भव विहिर, पंपघर, पंपीग मशिनरी, उर्ध्ववाहिनी, साठवण टाकी व वाड्यांना जोडणारी मुख्य वितरण वाहिन्या इत्यादी कामे झालेली आहेत. सदर योजनेचे काम अद्याप प्रगतीपथावर असून पंपीग मशिनरी मधील एक पंप बसविणे, मुख्य वितरण व्यवस्थेला वाड्या वाड्यांमधून सब लाईन टाकणे व शुध्दीकरण व्यवस्था इत्यादी कामे अद्याप करणेचे शिल्लक आहे.

(४) उप विभाग, ग्रा.पा.पु., जिल्हा परिषद उपविभाग चिपळूण, जि. प., रत्नागिरी यांचेमार्फत चौकशी करण्यात आली असून कार्यवाही प्रगतीत आहे. जिल्हा परिषदेमार्फत त्यांचे स्तरावरून कार्यवाही करून तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही

**औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील मनोविकृती विभागाचा
आंतररुग्ण विभाग (आयपीडी) बंद असल्याबाबत**

(२४) * ५९१३० श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभागाचा आंतररुग्ण विभाग (आयपीडी) गेली दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे नुकतेच माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त वॉर्डचे स्थलांतर होऊ घातलेल्या जुन्या "एमआयसीयू" चे अपेक्षित बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त कामाना विलंब लागल्यामुळे मनोरुग्णांची मोठी गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार कामास विलंब लावण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) नाही.

(२) स्थलांतर होऊ घातलेल्या वॉर्डचे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असून ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

(३) रुग्णांची गैरसोय होऊ नये व त्यांना योग्य वेळेत उपचार मिळावे याकरिता रुग्णालय प्रशासनाने औषध वैद्यक शास्त्र विभागात मनोविकृती विकारांच्या रुग्णांना औषधोपचारांची सोय उपलब्ध करून दिली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यातही
पोषण आहार देण्याबाबत**

(२५) * ५५८६३ अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सिध्दराम म्हेत्रे (अक्कलकोट) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यातही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या शासनाने सूचना दिल्या असूनही, प्राथमिक शिक्षण संचालकांकडून पोषण आहार देण्यासंबंधीचे पत्र आले नसल्याची माहिती प्राथमिक स्तरावरील अधिकारी देत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शाळांना सुट्ट्या लागून १५ दिवस झाले तरी संबंधित विभागाने शालेय पोषण आहार पुरविण्यासंबंधीचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगत असले तरी अद्याप या दुष्काळग्रस्त शाळकरी मुलांना पोषण आहार मिळाला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, त्यानुसार त्वरीत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या दि. २८/०४/२०१६ च्या पत्रान्वये सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात
(मेडीकल) अस्थमाच्या औषधांचा तुटवडा असल्याबाबत

(२६) * ५७८२९ श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात (मेडीकल) अस्थमाच्या आजारावर प्रभावीपणे काम करणाऱ्या औषधांच्या साठ्यात तुटवडा निर्माण झाल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णालयात फॉर्मोटेरॉल किंवा सालमेटेरॉल सारखे आवश्यक असलेले इन्हेल्ड, डेरिथॅफायलीन या औषधांचा साठा रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे अस्थमाच्या रुग्णांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या महत्वपूर्ण औषधांच्या तुटवड्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, तसेच औषधांच्या साठ्यात वाढ करण्याकरीता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) नाही.

(२) (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शासकीय शाळेत मुलींची स्वच्छतागृहे नसल्याबाबत

(२७) * ५४०८७ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यू-डायस (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम) ने सन २०१५-२०१६ मध्ये राज्यातील शाळांच्या केलेल्या सर्व्हेक्षणाने खाजगी शाळांच्या तुलनेत

शासकीय शाळांमध्ये मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच राज्यातील १ हजार ३३२ शाळांमध्ये मुलींसाठी तर १ हजार २३२ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यू डायसच्या आकडेवारीनुसार राज्यभरात १ लाख ७ हजार ६११ शाळांमध्ये १ कोटी ६० लाख ४४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून ३१६ शाळांना स्वतंत्र इमारत नाही व वर्ग खोल्या नाहीत अशा ३८७ शाळा असून २८४ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, व त्यानुसार शासकीय शाळांना प्राथमिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

यू-डायस २०१५-१६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५४० शाळांमध्ये मुलांसाठी व ७१७ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही.

(२) अंशतः खरे आहे.

यू-डायस सन २०१५-१६ नुसार १,०७,६३३ शाळांमध्ये २,२४,६७,७३१ विद्यार्थी शिकत आहेत. ३१६ शाळांना स्वतंत्र इमारत नाही व २८४ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

(३) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलांकरिता व मुलींकरिता स्वच्छतागृह उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. २६३ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसून तेथे पिंप, टाकी इ. व्दारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अन्य मुलभूत सुविधा सर्व शाळांमध्ये उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दहिसर (मुंबई) केतकीपाडा येथे रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टर या कंपनीच्या
आरएमसी सिमेंट मिक्सिंग प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत

(२८) * ५३९९५ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे),
श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.नरेंद्र पवार
(कल्याण पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), अॅड.पराग अळवणी
(विलेपार्ले) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) दहिसर (मुंबई) केतकीपाडा येथे रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टर या कंपनीच्या
आरएमसी सिमेंट मिक्सिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिकांच्या श्वसनाच्या
विकारामध्ये वाढ झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाल्याची बाब
माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केलेल्या पाहणीत निदर्शनास आली, हे खरे
आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रिय
अधिकाऱ्यांनी दिनांक ५ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास केतकीपाडा येथील
प्रदूषणाबाबत पाहणी करून संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव
प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर प्लांट प्रदूषण वाढीस
कारणीभूत असल्याचे म्हटले असतानाही नियमांचे उल्लंघन करून सदर प्लांट
सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, राष्ट्रीय हरित लवादाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीच्या
सभोवताली १०० मीटरच्या परिसरात कोणत्याच प्रकारचे बांधकाम व विकासकामे
करू नये असे आदेश देऊनही महापालीकेमार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई
करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय
आढळून आले व त्यानुषंगाने सदर प्लांट बंद करण्याकरिता कोणती कारवाई
केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) व (२) हे खरे नाही.

तथापि, अशा आशयाची तक्रार दिनांक १८/०४/२०१६ रोजी मंडळास प्राप्त झाल्यानंतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत दिनांक ०५/०५/२०१६ रोजी सदर उदयोगास भेट देऊन पाहणी करण्यात आली.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) हे खरे नाही.

महापालिकेच्या आर उत्तर विभागाने दिनांक ०५/०४/२०१६ रोजी सदर प्लांटचा कारखाना परवाना रद्द केलेला आहे. तसेच दिनांक २५/०६/२०१६ रोजी सदर प्लांट वरील बांधकामे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ (MRTP) कलम ५५ अन्वये नोटीस देऊन निष्कासित केली आहेत.

संमतीपत्रातील अटीचे उल्लंघन केले असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक २७.०५.२०१६ रोजी सदर उदयोगास पुढील आदेश होईपर्यंत उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर जागेवर सध्या आरएमसी प्लांट अस्तित्वात नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे तोंगरी (ता.उदगीर, जि.लातूर) येथे पाणी पुरवठा
योजनेस मंजूरी मिळण्याबाबत**

(२९) * ५८५९८ श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे तोंगरी (ता.उदगीर, जि.लातूर) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने स्वरालधारा पाण्याची टाकी व विहीर बांधण्यात आली होती मात्र या विहिरीत पाणी नसल्यामुळे मागील चार वर्षांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तोंगरी व परिसरातील कायम स्वरूपी पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २ कि.मी. असलेल्या वागदरी साठवण तलावातून पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी पाणी पुरवठा योजनेस मंजूरी मिळावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान शासनाकडे निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, मागील ४ वर्षांपासून तोंगरी परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सदरील विहिरीच्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे तोंगरी गावास पाणी टंचाई भासत आहे. परंतु सदयःस्थितीत ३ विंथन विहिरी व १ टँकरद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) सदर गावाचा सन २०१५-१६ च्या कृती आराखड्यामध्ये समावेश करण्याचे प्रस्तावित होते. परंतु, शासनाच्या दि.१३.०७.२०१५ च्या पत्रानुसार सन २०१४-१५ च्या कृती आराखड्यामधील प्रगतीप्रथावरील योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन गावांचा समावेश कृती आराखड्यामध्ये करण्याच्या सूचना असल्यामुळे सदर योजनेवरील पुढील कार्यवाही होऊ शकलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षण विभागातील अनेक संवर्गातील रिक्त पदांबाबत

(३०) * ५३८२१ श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.राहुल

जगताप (श्रीगोंदा), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.संजय कदम (दापोली), डॉ.राहूल आहरे (चांदवड), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील २ कोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण विभागातील शिक्षण संचालक, सहसंचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी या संवर्गातील ६४७ पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गत दोन वर्षांपासून पदोन्नतीची प्रक्रीया झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव दोन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त रिक्त पदे त्वरित भरण्याचेदृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. सध्या शिक्षण संचालकांची ०३ पदे, सहसंचालकांची ०८ पदे, उपसंचालकांची २२ पदे, शिक्षणाधिकारी यांची २९ पदे व उपशिक्षणाधिकारी यांची २०२ पदे रिक्त आहेत.

(२) व (३) उक्त संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचे प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित नाहीत. तथापि, उपशिक्षणाधिकारी पदांच्या सेवाप्रवेश नियम न्यायप्रविष्ट असल्यामुळे सदर संवर्गातील पदे भरण्यास विलंब झाला आहे हे खरे आहे. उपशिक्षणाधिकारी संवर्गातील प्रशासकीय व अध्यापकीय स्वरूपाची पदे वेगळी करण्यात आली आहेत. उपशिक्षणाधिकारी संवर्गातील ६१५ पदांपैकी २०२ पदे सध्या रिक्त आहेत.

(४) व (५) शिक्षण संचालकांच्या ०२ पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, सदर पदे लवकरच भरण्यात येतील. शिक्षण सहसंचालक व शिक्षण उपसंचालकांची पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु

आहे. शिक्षणाधिकारी संवर्गात ३८ अधिकाऱ्यांना अभावित स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. सदर पदावर नवीन सेवाप्रवेश नियमानुसार नियमित स्वरूपात पदोन्नती देण्यासाठी बिंदुनामावलीस मान्यता देण्याचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्या कार्यालयाकडून विभागीय आयुक्त, पुणे (मावक) यांच्याकडे पाठविण्यात येत आहे.

उपशिक्षणाधिकारी संवर्गात १३८ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नवीन सेवाप्रवेश नियमानुसार उपशिक्षणाधिकारी संवर्गातील सरळसेवेच्या पदावर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ४४ गावांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत

(३१) * ५८१५० श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली जिल्ह्यात एकूण २१७ पाणी पुरवठा योजना मंजूर असून ४४ गावांना पाणी पुरवठा होत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्वरित ४४ गावांमध्ये मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने सदर गावांना पाणी पुरवठा सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

हिंगोली जिल्ह्यात एकूण २१७ नसून २७१ पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. त्यातील ४४ गावांपैकी २२ गावांना पाणी पुरवठा होत नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) उपरोक्त ४४ पाणी पुरवठा योजनांपैकी २२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित २२ योजनांपैकी १७ योजनांची कामे प्रगतीपथावर असून पाणी पुरवठा सुरु करण्यात येत आहे व ५ योजनांची कामे पुर्ण झाली

असून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला होता. सदयस्थितीत, सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने उद्भव विहीरीस पाणी कमी आल्याने वरील ५ गावांना येथील विंधन विहीरीव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस
योजनेतील जमा रक्कमेबाबत**

(३२) * ५८१४३ श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई), श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारातून दिनांक १ नोव्हेंबर, २००५ नंतर शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने लागू केलेल्या डीसीपीएस (परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना) योजनेत जमा झालेल्या रकमेचा व शासनाने भरावयाच्या तेवढ्याच हिश्याच्या व त्यावरील व्याजाच्या रकमेचा गेल्या १० वर्षांचा हिशोब मिळत नसल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त डीसीपीएस योजनेमधून १० टक्के रक्कम व त्यावरील व्याजाची तपशीलवार माहितीची मागणी जुन्या पेन्शन हक्क संघटनेने शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांचेकडे दिनांक १८ मे, २०१६ रोजी लेखी निवेदनाव्दारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के होणारी कपात व तेवढाच हिस्सा कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस खात्यात जमा न होता वित्त विभागाकडे मागील अनेक वर्षे पडून आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार दोषींविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय.

(३), (४) व (५) शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**धाटाव (ता.रोहा, जि.रायगड) एमआयडीसीत खत निर्मिती
करणाऱ्या कंपनीतून विषारी वायूची झालेली गळती**

(३३) * ५८७५४ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील
(अलिबाग) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

- (१) रोहा (जि.रायगड) तालुक्यातील धाटाव एमआयडीसीमध्ये दिनांक ३१ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास एका खत निर्मिती करणाऱ्या कंपनीतून विषारी वायूची गळती झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, धाटाव, मोरे वसाहत, जैनवाडी, किल्ला या परिसरात धुक्यासारखे पांढऱ्या विषारी वायूचे ढग हवेत पसरले होते, सदर विषारी वायूमुळे परिसरातील नागरिकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास, घशामध्ये खवखव व कडवटपणा जाणवू लागला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधीत कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील जे.जे. रुग्णालयात रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या
शुल्काच्या रक्कमेत गैरव्यवहार होत असल्याबाबत**

(३४) * ६३०३६ श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णांकडून आठवड्याकरिता १० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते परंतु मुंबईतील जे.जे. रुग्णालयात रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काच्या रक्कमेत गैरव्यवहार होत असल्याची बाब माहितीच्या अधिकारान्वये दिनांक १५ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, रुग्णांची नोंद करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेल्या मे. हेवलेट पेकर्ड एंटरप्राईज इंडिया प्रा.लि. या कंपनीचे कर्मचारी रुग्णांकडून १० रुपये घेवून त्यांना मोफत रुग्ण दाखवून रुग्णांलयाच्या पैशांचा अपहार करत असल्याचेही आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुसार शासनाच्या पैशांचा अपहार करणाऱ्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. गिरीष महाजन : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई येथील गीतांजली रेल्वे वसाहत ते गोरेगाव राममंदिरापर्यंत
असलेल्या सिमेंट गोदामाचे स्थलांतर करण्याची मागणी**

(३५) * ५८०९५ श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) :

सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई येथील जोगेश्वरी-गोरेगाव रेल्वे रुळालगतच्या गीतांजली रेल्वे वसाहत ते गोरेगाव राममंदिरापर्यंत साधारणपणे २०० ते २५० मीटर इतक्या परिसरात सिमेंटची गोदामे पसरलेली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर गोदामातील सिमेंटचे कण हवेत मिसळल्यामुळे वायु प्रदुषण होऊन त्रास होत असल्याने स्थानिकांनी मोर्चा काढल्याचे तसेच गोदामाचे इतरत्र स्थलांतर करावे यासाठी रहिवाशी गत दोन वर्षांपासून मागणी करित असल्याचे दिनांक ३ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने शासनामार्फत रेल्वेबोर्डाकडे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) अशाप्रकारची कोणतीही तक्रार /निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास प्राप्त नाही. तथापि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे रेल्वे प्रशासनास सदर सिमेंटच्या गोदामामुळे हवा प्रदूषण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील
उद्वाहने मागील तीन वर्षांपासून बंद असल्याबाबत**

(३६) * ५७९१६ श्री.उल्हास पाटील (शिरोळ), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील सर्व उद्वाहने (लिफ्ट) गत तीन वर्षांपासून चालकाअभावी बंद असल्याने रुग्णांचे अतिशय हाल होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णालयाला उद्वाहने (लिफ्ट) मंजूर करताना उद्वाहन चालकाच्या पदानांही मंजूरी घेणे आवश्यक असतानाही या पदाना मंजूरी घेतली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चालकाअभावी उद्वाहन विना वापर पडून गजल्याने याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) व (२) सदर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उद्वाहन चालकाची पदे मंजूर नाहीत. पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. सदर उद्वाहने जुनी असल्याने वारंवार बंद पडत असून त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य शासनाकडून कांदा खरेदीबाबत निर्देशाची
अंमलबजावणी होत नसल्याबाबत**

(३७) * ५५५३८ श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कांद्याची खरेदी फारच अल्प दराने होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी राज्याला कांदा खरेदीबाबत निर्देश देऊनही शासनाने सदर निर्देशाची अंमलबजावणी केली नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्र शासनाच्या निर्देशाची अंमलबजावणी न करण्यामागील कारणे काय आहेत तसेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.सुभाष देशमुख : (१) व (२) केंद्रशासनाने १५००० टन कांदा त्यांच्या एजन्सी मार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुषंगाने नाफेडने महाराष्ट्रातून ५००० टन कांदा रुपये ८३९ प्रति क्विंटल दराने खरेदी केला आहे. त्यापैकी कांदा राज्यशासनास उपलब्ध होऊ शकतो.

राज्यात केंद्रशासनाच्या (Price Stabilization fund) किंमत स्थिरता निधी योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

**वसई (जि.पालघर) तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी
गैरमार्गाने बी.एड. व बी.पी.एड. ची पदवी मिळवल्याबाबत**

(३८) * ५९९८२ श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई तालुक्यातील (जि.पालघर) प्राथमिक शाळेतील एकूण १२६ शिक्षकांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता वेतनवाढ व पदोन्नती मिळवण्यासाठी गैरमार्गाने

बी.एड. व बी.पी.एड. ची बोगस पदवी मिळविल्याचे प्रकरण माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास शासनाच्या निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणाची चौकशी केली आहे काय व त्यानुसार दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय. अशी तक्रार प्राप्त झाली आहे.
 (२) व (३) सदर प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून कार्यवाही सुरु आहे.

राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी ६४१ अपात्र शाळांच्या मूल्यांकनाच्या प्रस्तावास पाहणी न करता मान्यता दिल्याबाबत

(३९) * ५५५१० श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या माजी शिक्षण आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या शाळांसह ६४१ शाळांच्या मूल्यांकनाच्या प्रस्तावांना विद्यमान शिक्षण आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच मान्यता देऊन शासनाकडे मंजूरीसाठी पाठविल्याची बाब माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, मूल्यांकनाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेल्या शाळांपैकी एकूण अस्तित्वात असलेल्या शाळांची निश्चित आकडेवारी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, प्रश्न भाग २ मधील अपात्र शाळांना पात्र करण्यासाठी काही अधिकारी व मध्यस्थांकडून गैरमार्गाचा अवलंब होऊ नये याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही. आयुक्त (शिक्षण), पुणे कार्यालयाच्या स्तरावर गठीत केलेल्या समितीकडून कागदपत्रांची पडताळणी/छाननी करून प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.

(२) व (३) अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना प्रत्यक्ष अनुदान वितरीत करण्यापूर्वी "सरल" प्रणालीनुसार सर्व माहितीची पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्हयातील नळपाणी पुरवठा योजनांसाठी निधी देण्याबाबत

(४०) * ५८२४० श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्हयात टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे या हेतूने अद्यापपर्यंत प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांतून १ कोटी २७ लाख रुपयांचे वीज देयक अदा करण्यात आले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मात्र काही योजनांसाठी निधी आवश्यक असल्याने व काही ठिकाणी विज देयक थकीत असल्याने योजना बंद आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त जिल्हयातील बंद योजनांना निधी देऊन त्या कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय

(२) व (३) अंशतः खरे आहे. वीज बीलाच्या ५०% ग्रामपंचायतीने भरल्यास जिल्हा परिषद देखभाल दुरुस्ती निधीतून ५०% वीज बील भरण्यात येते. त्या प्रमाणे सोलापूर जिल्हयातील १० बंद प्रादेशिक योजनांचे एकूण रूपये १५२.६० लक्ष वीज बिल भरण्यात आले आहे. कव्हे प्रादेशिक योजनेचे १६ लाख थकित बीलापैकी रु.१०लक्ष वीज बील भरण्यात आले असून उर्वरीत बील भरण्यात येत आहे. तथापी सदर योजनेची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने सद्या योजना बंद आहे. सदर योजनेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर असून दुरुस्तीची कार्यवाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सुरु आहे .

(४) प्रश्न उद्भवत नाही

**राज्यातील खाजगी पॉलिटेक्नीक कॉलेजांनी बोगस प्रवेश
दाखवून ५०० कोटींचा अपहार केल्याबाबत**

(४१) * ५६७०२ श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील खाजगी पॉलिटेक्नीक कॉलेजांनी बोगस प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत कागदोपत्री नोंदीत एकाच विद्यार्थ्यांचे दोन ठिकाणी प्रवेश दर्शवुन गेल्या सहा वर्षात शासनाच्या तिजोरीतील रुपये ५०० कोटींचा अपहार केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार संबंधित खाजगी कॉलेजवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक यांचे अंतर्गत असलेल्या पोतदार तंत्रनिकेतन, पाचोरा व पोतदार तंत्रनिकेतन, मालेगांव या संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना दोन्ही महाविद्यालयात सारख्याच नावाचे एकूण ३५ विद्यार्थ्यांना वेगवेगळे आय डी क्रमांक देऊन प्रवेश दिलेला असल्याचे विभागीय कार्यालय, नाशिक यांचे स्तरावर गुणवत्ता यादी पडताळणी करताना निदर्शनास आले असून त्या गुणवत्ता यादीस मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच गुणवत्ता याद्या प्रमाणित केलेल्या नसल्यामुळे संस्थेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या EBC सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम संबंधित संस्थेला दिलेली नाही.

(२) विभागीय कार्यालयाचे स्तरावर घेण्यात आलेल्या सुनावणीचे वेळी सहसंचालकांनी सदर बाब संस्थाचालक व प्राचार्य यांचे निदर्शनास आणुन दिलेली आहे. परंतू तदनंतर ही संस्थेने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर बाब गंभीर असल्याने विभागीय कार्यालयाचे स्तरावरून दोन्ही संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या प्रवेश प्रक्रीयेकरीता सदर संस्थांना सुविधा केंद्र देण्यात आलेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सालेकसा (जि.गोदिया) येथील क्रीडासंकुलाच्या इमारतीच्या
दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(४२) * ६२७२७ श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सालेकसा (जि.गोदिया) या तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या इमारतीच्या बांधकामाकरीता सन २०१२ मध्ये देण्यात आलेल्या रुपये १ कोटी निधीमधून केवळ बंदिस्त प्रेक्षकगृहाचे बांधकाम झाले असून, उर्वरित दुरुस्तीच्या बांधकामासाठी रुपये ९० लाखाचा निधी कमी पडल्याने, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने शासनाकडे दोन वर्षीपूर्वी प्रस्ताव सादर केला असल्याचे माहे मे, २०१६ च्या दुस-या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रलंबित असलेल्या क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्याकरीता ९० लाखाचा निधी पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. तालुका क्रीडा संकुल, सालेकसाच्या बांधकामाकरिता प्रचलित शासन अनुदान मर्यादेनुसार रु.१०० लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे. सदर निधीमधून जागा समपातळीकरण, बॅडमिंटन हॉल (२ कोर्टसह), जिम्नॅशियम हॉल, शासकीय इमारत, भांडारगृह, मुला-मुलीसाठी स्वतंत्र डॉर्मटरी व प्रसाधनगृह, २०० मी. धावनपथ, संरक्षक भिंत, बोअरवेल इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत.

(२) व (३) राज्यातील विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामाबाबत सुधारीत कार्यपध्दती विहित करण्यासाठी शासन निर्णय दि.०२.०९.२०१५ अन्वये राज्यस्तर समिती स्थापन करण्यात आलेली होती. सदर समितीने क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधा त्वरीत पूर्ण करणे, बांधकामास होणारा विलंब, अपु-या सुविधा पूर्ण करण्यासाठी शासन निर्णयात निर्देशित बाबनिहाय रक्कम व DSR रेटच्या अनुषंगाने झालेली वाढ, स्थानिक प्रचलित खेळांनुसार क्रीडा सुविधा निर्मिती बाबतचा बृहत् आराखडा तयार करणे इत्यादी विविध बाबींचा अभ्यास करून अहवाल शासनास सादर केला आहे. उपरोक्त अहवालामध्ये क्रीडा संकुलांच्या अनुदान मर्यादेत वाढ करण्याची बाब अंतर्भूत असून सदर अहवाल शासनाच्या विचाराधीन आहे.

मौजे देवगड फाटा व जळका (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथे (खडका) डांबर प्लान्टमुळे नागरिकांना श्वसन विकाराचा होत असलेला त्रास

(४३) * ५८५०३ श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय पर्यावरण

मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे देवगड फाटा व जळका, (ता. नेवासा, जि. अहमदनगर) शिवारातील (खडका) डांबर प्लान्ट सुरु असून या प्लान्ट मधून निघणा-या धुर व राखेमुळे परिसरातील नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी तहसिलदार यांना केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तसेच, सदर प्लान्ट हा सीईटी कंपनीचा असून नेवासा-औरंगाबाद रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणा-या डांबर निर्मितीचा असून त्यात रॉकेल मिसळून चालविण्यात येत आहे, हे ही खरे आहे का,

(३) असल्यास, सदर प्लॅन्टचे अधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करित आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक १२.७.२०१६ रोजी पाहणी केली असता, सदर कारखाना २० ते २५ दिवसांपासून बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने, उप प्रादेशिक अधिकारी, अहमदनगर यांनी सदर कारखान्यास दिनांक १२.७.२०१६ रोजी नोटीस दिली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यात रेल्वेसह इतर यंत्रणाद्वारे उपलब्ध

झालेल्या पाणी वाटपाबाबत

(४४) * ५५८७९ श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम),

श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर येथे रेल्वेव्दारे सुमारे पाच कोटी लिटर्स पाणी आणण्यात आले असले तरी वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लातूर येथे रोज २५ लाख लिटर्स आणि माकणी धरणातून २५ लाख लिटर्स असे ५० लाख लिटर्स पाणी मिळत असून १०५ टॅंक्सव्दारे ते नागरिकांना पुरविण्यात येते मात्र खाजगी टॅंक्सव्दारे सदर पाण्याची विक्री होत असल्याचे ही निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) टंचाई कालावधीत लातूर शहराची पिण्याच्या पाण्याची प्रतिदिन मागणी किमान २.५० कोटी लिटर एवढी असली तरी रेल्वेने व इतर स्रोतांतून एकूण ६५ ते ७० लाख लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने ते अपुरे पडते, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे मोताळा (जि. बुलडाणा) येथील धान्य साठवणूकीसाठी
शासकीय गोदाम अपूरे पडत असल्याबाबत**

(४५) * ५९४७३ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मोताळा (जि. बुलडाणा) येथील शासकीय गोदामाची क्षमता २५० मेट्रीक टन असून अन्न-धान्याच्या साठवणूकीसाठी सदर गोदामाची क्षमता अपूरी ठरत असल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर गोदामाच्या अपु-या क्षमतेमुळे तसेच उंदरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न-धान्याची नासाडी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने अन्नधान्य सुरक्षित ठेवण्याबाबत नविन गोदाम उभारण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय ?

श्री. गिरीश बापट : (१) मोताळा (जि.बुलढाणा) तालुक्यातील सर्व योजनांचे मासिक नियतन १०१५.१ मे. टन आहे. उक्त तालुक्यातील शासकीय गोदामाची क्षमता २५० मे.टन इतकी आहे. त्यामुळे अन्न धान्याच्या साठवणूकीसाठी शासकीय गोदामाची अपुरी ठरत असल्याने एकूण ८०० मे.टन क्षमतेची गोदामे भाड्याने घेण्यात आली आहेत.

- (२) हे खरे नाही.
- (३) नवीन गोदाम बांधकामासाठी जागा उपलब्धतेबाबत क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**गिरगांव (ता.नागभीड, जि.चंद्रपूर) येथील पाणीपुरवठा
योजनेत झालेला गैरव्यवहार**

- (४६) * ६२७४४ श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गिरगांव (ता.नागभीड, जि.चंद्रपूर) येथील पाण्याची समस्या दूर करण्याकरीता चार वर्षापूर्वी २ कोटी रुपयांची मॉडेल पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मा.पालकमंत्री यांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीला दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय.

गिरगांव, ता.नागभीड, जि.चंद्रपूर येथे राष्ट्रीय ग्रामीण पेजयल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये रु.१९८.६२ लक्ष इतक्या किंमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

(२), (३) व (४) हे खरे नाही.

सरपंच, ग्रा.पं.गिरगांव, ता.नागभीड, जि.चंद्रपूर यांनी योजनेच्या ई-निविदेबाबत दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा.मंत्री (वित्त व नियोजन, वने) तथा पालकमंत्री यांनी सदर योजनेच्या ई-निविदाबाबतची बाब तपासून नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदेला कळविले आहे.

त्यानुसार, शासनाच्या दिनांक १६/२/२०१४ च्या परिपत्रकानुसार, रु.५० लक्ष ते ७.५० कोटीपर्यंतच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना असल्याने, त्यांचे दि.१३/७/२०१५ च्या आदेशान्वये सदर योजनेची निविदा स्विकृत करण्यात आली. सद्यस्थितीत योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय
समन्वयकाच्या मुलाखतीमधील घोटाळयाबाबत**

(४७) * ५७८४६ श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत एमबीबीएस, बीएएमएस व

बीएचएमएस या पदासाठी घेण्यात आलेल्या वैद्यकीय समन्वयकाच्या मुलाखतीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबतचा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी "अ" संघटनेने (मॅगमो) केला असल्याचे माहे जून, २०१६ वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, याच योजनेअंतर्गत संगणक ऑपरेटरच्याही मुलाखती घेण्यात आल्या असून त्यामध्ये ही गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक संगणक ऑपरेटर्सनी केलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या बाबत चौकशी केली काय, त्यानुसार या पदभरतीच्या गैरव्यवहारात सहभागी असणा-या वरीष्ठ अधिका-यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२) नाही.

(३) व (४) सदर भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाला नसल्याने चौकशी करण्याचा अथवा कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर जिल्ह्यातील १८० शाळेतील शिक्षक विना
वेतन काम करित असल्याबाबत**

(४८) * ५९७८८ श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उदगीर (जि.लातूर) मधील १८० शाळेत सुमारे एक हजार शिक्षक कार्यरत असून, या शाळांना गत १६ वर्षांपासून अनुदान नसल्यामुळे हे शिक्षक विना वेतन अध्यापनाचे काम करित असून, अनुदान न मिळाल्यामुळे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान उक्त शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील १६ वर्षात कागदोपत्री अनुदानाचे आदेश असतानाही उपरोक्त शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त १८० शाळेतील १ हजार शिक्षकांना वेतन सुरु करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू येथील रिलायन्स थर्मल पॉवरच्या चिमणीतून पसरणाऱ्या राखयुक्त धुरामुळे पिकांवर होत असलेला दुष्परिणाम

(४९) * ६००२८ श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) :

सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) येथील रिलायन्स थर्मल पॉवरच्या चिमणीतून पसरणाऱ्या राखयुक्त धुरामुळे चिकू, मिरची, नारळ या पिकांवर खूप मोठा परिणाम होऊन बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, थर्मल पॉवरमधून राख मिश्रित गरम पाणी बाजूच्या सावटा खाडी, धाकटी डहाणू खाडी, व दांडी खाडीमध्ये सोडले जात असल्यामुळे धुमकेत, अब्राहम, सावटा, चंडीगाव, माटगाव व धाकटी डहाणू येथील मच्छीमारांचे व्यावसायिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदरहू थर्मल पॉवर उभारण्यात येऊ नये असा डॉ. मुदगल समितीने अहवाल दिलेला असतानाही सी.आर.झोड अधिसूचनेचे उल्लंघन करून सदर थर्मल पॉवर उभारण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, त्यानुषंगाने पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत व प्रदूषण थांबविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) व (२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही. मे. रिलायन्स थर्मल पॉवर प्रकल्पास (पूर्वीचे नाव मे. बी एस ई एस, डहाणू) वन मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक २९/३/१९८९ च्या पत्रान्वये पर्यावरण विषयक अनुज्ञापती प्रदान केलेली असून प्रकल्पाची उभारणी सागरतटीय विनियमन अधिनियम, १९९१ च्या पुर्वीची आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.